

To BSE Limited Listing Department, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai-400 001	To National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai - 400 051
--	---

[Scrip Code: 532173; Symbol: CYBERTECH]

Sub: Regulation 30 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, please find enclosed Press Release captioned "PUBLIC ANNOUNCEMENT" dated March 08, 2018 with respect to transfer of Shares in Financial Express (Mumbai & Delhi edition) and Mumbai Lakshadweep (Marathi Newspaper)

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For CyberTech Systems and Software Ltd.



Sarita Leelaramani
Company Secretary & Compliance Officer

Date: March 08, 2018

Place: Thane

Encl: a/a

CLASSIFIEDS

BUSINESS

LOANS

NBFC / HNI

LEND AGAINST LISTED SHARES ON SECURED & ATTRACTIVE TERMS.

CONTACT : naz@vflscapital.com

0070566830-56-1

"IMPORTANT"

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any notices or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

M/S THIRUMULLAVOIL GRILLS FABRICATION CLUSTER PVT LTD

11/11 MANIKANDAPURAM THIRUMULLAVOIL, CHENNAI - 600 062, TAMILNADU
PH: 044-26380396, 26381534 MOB: +91-96000 06755. EMAIL: kingcrafts@gmail.com

TENDER NOTICE

Supply of Hydraulic Mobile Crane (1No) to the M/S THIRUMULLAVOIL GRILLS FABRICATION CLUSTER PVT LTD with financial assistance under the Micro & Small Enterprises Cluster Development Programme (MSE-CDP) of the Development Commissioner, (MSME) Government of India and Government of Tamil Nadu.

Tender forms along with tender schedule and application may be obtained from M/S THIRUMULLAVOIL GRILLS FABRICATION CLUSTER PVT LTD in the aforesaid address between 11.00 A.M. to 5.00 P.M. from the date of advertisement on all working days. Alternatively the tender document can also be downloaded from the websites www.sidco.tn.nic.in or www.msmei.chennai.gov.in and the same may be submitted along with the demand draft for Rs.1000/- (18% GST extra) drawn in favour of M/S THIRUMULLAVOIL GRILLS FABRICATION CLUSTER PVT LTD towards the cost of tender documents.

Date of commencement of sale of tender 07.03.2018 @ 11.00 am
Date of Pre-Bid Conference 26.03.2018 @ 11.00 am
Last date for issue of Tender 05.04.2018 @ 05.00 pm
Last date for receipt of Tenders 06.04.2018 @ 01.00 pm
Date of opening of sealed Tenders 06.04.2018 @ 02.00 pm
(Technical bid only)

DIPRI/1047/TENDER/2018 M/S THIRUMULLAVOIL GRILLS FABRICATION CLUSTER PVT LTD



THE TATA POWER COMPANY LIMITED

Registered Office: Borivli, Mumbai, 400 075
Website: www.tatapower.com
TIN: 2702020000000000

PRIME OFFICE SPACE ON RENT

Peninsula Centre, 2nd floor, Ganesh Gully, Parel, Mumbai

Tata Power Company invites bids with finalization of suitable occupant for commercial property owned by Tata Power - Peninsula Centre, 2nd floor on lease basis.

Property Details:

- Area of 2nd floor: 10950 Sq ft Built up.
- Car Parking 2 covered, 1 Open dedicated
- 2 dedicated elevators
- Bare shell as is where is basis

For Further Details and Site Visit, Please Contact
Mr S B Eswaran- 9223552745

Submit your offer in sealed envelope after site visit on or before 15th March 2018 to,

Attn: Mr. Prafulla Pradhan

The Tata Power Company Limited

Technopolis Knowledge Park, Centec, Mahakali Caves Road, Chakala, Andheri (E), Mumbai 400 093, Maharashtra, Mobile: 7208001535

PUBLIC NOTICE

Shreyans Industries Ltd.

Village: Bholapur P.O. Sahabana
Chandigarh Road, Ludhiana - 141123
Punjab (India)

This is inform you the general public that Mrs. Anju Shah (now Anju Garg after marriage) holding 150 shares bearing distinctive Nos. 3182176-225, 3182276-325, 3182376-425 has lost/misplaced Certificate Nos. 42645, 42647, 42649 vide Folio No. 55420 and has requested the company to issue duplicate thereof which request is being processed. Any person who has any objection to the issue of the duplicate share certificate may please inform the company at its registered office giving full reasons for their objection within a fortnight of the publication of this notice failing which the Company will issue the duplicate thereof.

For Shreyans Industries Ltd.
Place: New Delhi Sd/-
Date: 07.03.2018 (Company Secretary)

IRCON INTERNATIONAL LIMITED

(A Govt. of India Undertaking)
CIN: U45203DL1976GOI001871, Web: www.ircon.org

e-Procurement Notice			
e-Tender No: IRCON/1034/BHP/JNVUP/NIT ET-150/151/152		Dated: 07/03/2018	
e-Tenders in Two stage bid system are invited from bidders meeting qualifying requirements for the following works in connection with Bikaner-Phalodi Highway Project of NH-15 in Rajasthan.			
Name of Work	ET-150	ET-151	ET-152
Construction of Vehicular Under Pass (VUP) and its approach with REW work as per specifications, drawing, design, maintaining all quality control standards etc. complete near Km 55+190 of NH-15 at Sankla Phanta in connection with widening and strengthening of existing Bikaner-Phalodi section in the state of Rajasthan	Construction of Pedestrians Under Pass (PUP) and its approach with REW work as per specifications, drawing, design, maintaining all quality control standards etc. complete near Km 18+950 of NH-15 at Kodam Desai Phanta in connection with widening and strengthening of existing Bikaner-Phalodi section in the state of Rajasthan	Construction of Pedestrians Under Pass (PUP) and its approach with REW work as per specifications, drawing, design, maintaining all quality control standards etc. complete near Km 32+000 of NH-15 at Gajner Phanta in connection with widening and strengthening of existing Bikaner-Phalodi section in the state of Rajasthan	
Estimated Cost of Work	Rs. 20,20,73 Lakh	Rs. 11,22,26 Lakh	Rs. 1,50,15 Lakh
Amount of Earnest Money Deposit	Rs. 16,20 Lakh	Rs. 11,70 Lakh	Rs. 13,60 Lakh
Completion Period	10 (Ten) Months	6 (Six) Months	6 (Six) Months
Cost of Tender Documents	Rs. 30,200/-	Rs. 30,200/-	Rs. 30,200/-
Last Date and Time of e-Bid Submission	03/04/2018 up to 12:00 Hrs	03/04/2018 up to 15:00 Hrs	04/04/2018 at 15:00 Hrs

For further details visit website: <https://www.tenderwizard.com/IRCON> Competitor, if any, would be hosted only on the website.

Chief General Manager / Bikaner

Office Address: Ircon International Limited, House No. A-81, First Floor, Kanak Khadia Colony, Opp. JNV Post Station, Bikaner-334 001 (Rajasthan), Telephone/Fax: 0151-2210017.

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

CIN: L72100MH1995PLC084788
Regd. Office: CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, Wagle Estate, Thane - 400 604 | C-022-25834643, F-022-25832574
Email: cssi.investors@cybertech.com

PUBLIC ANNOUNCEMENT

Suit/Complaint No. 102966
Year of Complaint/Suit 2001
Name of Plaintiff(s) Santosh S. Palav
Name of the Defendant(s) CyberTech Systems and Software Limited ("the Company"), Link Intime India Private Limited ("LIPL"), Ravindra Wadhawan, Veena Wadhawan, Mushtaque Shaikh, Amul Jayantilal, Hotline Express service, Mehra Capital Services Pvt. Ltd., Mahesh Kumar Damani

Name and Jurisdiction of the Court City Civil Court at Bombay

Announcement Pursuant to a Legal opinion sought by the Company and on the basis of the documentary evidence and analysis of the various circumstantial evidence, it is inferred that Mr. Santosh Palav is a rightful purchaser and owner of the 900 Equity Shares and out of the said shares 500 Equity Shares were registered in the name of Mr. Ravinder Wadhawan and Mrs. Veena Wadhawan and 400 Equity shares were registered in the name of certain third party, on the basis of the documents submitted to the Company, instead of Mr. Santosh Palav. However, all the 900 Equity Shares were later put under STOP Transfer.

The Company, shall now proceed with the registration of the transfer of all the 900 Equity Shares and the benefits arising thereon to Mr. Santosh Palav within 30 days of making this announcement.

For CyberTech Systems and Software Ltd.
Sd/-
Sarita Leelaramani
Company Secretary & Compliance Officer
Membership No. A35587

Place: Thane
Date: March 07, 2018

SAKAR HEALTHCARE LIMITED

[CIN: L24231GJ2004PLC043861]
Registered Office: Block No. 10/13, Village: Chandogdar, Sarkhej - Bavla Highway, Tal: Sanand, Dist.: Ahmedabad - 382 213

CORRIDGENDUM TO NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING

This has reference to the Notice dated 21st February, 2018 convening the Extra Ordinary General Meeting of the members/shareholders of Sakar Healthcare Limited on Tuesday, the 20th March, 2018 at 11.00 A.M. at Block No. 10/13, Village: Chandogdar, Sarkhej - Bavla Highway, Tal: Sanand, Dist.: Ahmedabad - 382 213 (hereinafter referred as "Notice"), for seeking your approval for matter contained in the said Notice. The following information in the notice is hereby notified through this Corrigendum to all the stakeholders/shareholders/members of the Company.

The following information to be replaced/added and read in the Explanatory Statement annexed to the Notice:-
POINT 8(B) MENTIONED AT PAGE 7 BE REPLACED AND READ AS UNDER:
(B) THE IDENTITY OF THE NATURAL PERSONS WHO ARE THE ULTIMATE BENEFICIAL OWNERS & PERCENTAGE OF EQUITY SHARES THAT MAY BE HELD BY PROPOSED ALLOTTEES (PRE & POST PREFERENTIAL ISSUE OF EQUITY WARRANTS AS WELL AS ITS CONVERSION INTO EQUITY SHARES):

Sr. No.	Name of person(s)/ Proposed Allottee(s)	Pre Issue holding	% of pre issue Capital	Equity Warrants under Preferential Allotment	Holding of Equity Shares after total conversion of Equity Warrants	% of Post issue Capital Post total conversion	Natural Persons who are the ultimate beneficial owners
Promoters:							
1	Mr. Sanjay S. Shah PAN: AIGPS0083H	7117500	58.29	2000000	9117500	60.94	Mr. Sanjay S. Shah
Non-Promoters:							
2	Affliado Education System LLP PAN: ABAFA5955F	438000	3.59	750000	1188000	7.94	The Equity Warrants/ Equity Shares will be held / owned by Affliado Education System LLP. The LLP has the following partners (% of contribution held) 1. Suketu N. Vaywala (50%) (PAN: ACAPV6653J) 2. Simabens S. Vaywala (50%) (PAN: AEPVV1526B)
Total:		7555500	61.88	2750000	10305500	68.88	

AT PAGE 7 AFTER POINT 13, THE FOLLOWING POINT 14 BE ADDED AND READ AS UNDER:
14. OTHER DISCLOSURE:

It is hereby confirmed that neither the Company, nor its Promoters or Directors are in the list of willful defaulters of RBI/SEBI/any other authority.

BY ORDER OF THE BOARD,
for SAKAR HEALTHCARE LIMITED,
SANJAY S. SHAH
MANAGING DIRECTOR

Place: Ahmedabad
Date: 6th March, 2018



NOTICE CUM ADDENDUM NO. AD/9/2018

THIS NOTICE CUM ADDENDUM SETS OUT THE CHANGES TO BE MADE IN THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENTS (SIDS) & KEY INFORMATION MEMORANDUMS (KIMs) OF MIRAE ASSET MUTUAL FUND

NOTICE is hereby given that Mirae Asset Trustee Company Pvt. Ltd., Trustee to Mirae Asset Mutual Fund (MAMF) has approved to introduce the following facility to the unitholders of Mirae Asset Mutual Fund, with effect from March 15, 2018:

INTRODUCTION OF MIRAE ASSET GOAL SIP (SYSTEMATIC INVESTMENT PLAN):

MIRAE ASSET GOAL SIP is a facility wherein investors can opt to assign a goal to his SIP.

Eligible Schemes: All the existing and future schemes of Mirae Asset Mutual Fund, subject to the provisions of Scheme Information Documents of respective Schemes

Following are the features of MIRAE ASSET GOAL SIP:

- SIP application can have only one Goal assigned. Investors will be required to submit separate application forms for each Goal.
- The Following Goals are presently available for the investors to choose from: Kids Marriage, Retirement Planning, Tax Savings, Dream House, Dream Car, Dream Vacation and any other which the investor may specify.
- Goal Amount & type of Goal both are mandatory for each Goal SIP Application. In case if no Goal is selected, default goal option will be Retirement Planning. If no Goal amount is mentioned on the SIP application form, then the SIP will be registered as a regular SIP & not as Goal SIP.
- Units will not be automatically redeemed upon achievement of Goal and the SIP shall continue till the term of the SIP, even after the crossing of the Goal Amount. Further, Units will be redeemed as per First In First Out basis for any redemption applied for.
- Goal SIP facility is currently not available for SIP registered / submitted through Post-dated cheques (PDCs), or through Mutual Fund Utility (MFU), or through NMF-II system of NSE or BSE STAR MF platform of BSE or any other platforms of these stock exchanges or Channel partners or Mirae Asset online SIP (I-SIP). As & when relevant systems are put in place, this facility will be automatically offered on respective platforms.
- All other conditions generally applicable for SIP shall also be applicable for Goal SIP.

"Mirae Asset Emerging Bluechip Fund is under temporary suspension for accepting fresh lumpsum subscription / switch-in. For registration through Systematic Investment Plan (SIP) under Mirae Asset Emerging Bluechip Fund, please refer addendum dated November 30, 2017.

This notice-cum-addendum forms an integral part of the SID and KIM of the schemes of Mirae Asset Mutual Fund and SAI of Mirae Asset Mutual Fund.

All other terms and conditions of the SID and KIM of the schemes of Mirae Asset Mutual Fund and SAI of Mirae Asset Mutual Fund will remain unchanged.

For and on behalf of the Board of Directors of
MIRAE ASSET GLOBAL INVESTMENTS (INDIA) PVT. LTD.
(Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

PLACE: MUMBAI Sd/-
DATE: 15 March 2018 AUTHORIZED SIGNATORY

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Global Investments (India) Pvt. Ltd.)
Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098.
☎ 1800 2090 777 (Toll free), ☒ customercare@miraeeasset.com ☑ www.miraeeassetmf.com
CIN of AMC - U65993MH2006FTC165663

Mutual Fund investments are subject to market risks,
read all scheme related documents carefully.

कापरेरिशन बँक

(ए गवर्नमेन्ट ऑफ इंडिया एंटरप्राइज)
राजकोट मेन ब्रांच
"नियन्ड", डेवर रोड,
राजकोट.



Corporation Bank

(A Govt. of India Enterprise)
RAJKOT - MAIN BRANCH
"NIJANAND", DHEBAR ROAD,
RAJKOT.

FROM:
CORPORATION BANK BY R.P.A.D. Rajkot CBB BRANCH.

To:
(Borrowers)

1. M/s Sarvottam Atta Private Limited,
325/10, Near Garibshapir, Bhavnagar Rajkot Road, Sihar 364240, Dist. Bhavnagar, Gujarat.

(Guarantors)

2(a) Mr. Ashokbhai Jilubhai Chauhan
R/o Plot 34/B, Gautmeshwar Nagar, Rajkot Bhavnagar Highway, Village: Sihar, District: Bhavnagar.

2(b) Mr. Jilubhai Khatabhaji Chauhan
R/o Plot 34/B, Gautmeshwar Nagar, Rajkot Bhavnagar Highway, Village: Sihar, District: Bhavnagar.

2(c) Mr. Vanrajbhai Khatabhaji Chauhan
R/o Plot 34/B, Gautmeshwar Nagar, Rajkot Bhavnagar Highway, Village: Sihar, District: Bhavnagar.

2(d) Mr. Khatabhaji Samantbhai Chauhan
R/o Plot 34/B, Gautmeshwar Nagar, Rajkot Bhavnagar Highway, Village: Sihar, District: Bhavnagar.

2(e) Mr. Dharmendrabhai Jangabhai Solanki
"Jay Bhavani", at Plot No. 108, R.S. No. 466, Jagdishwaranand Society 3, Opp. Rest House, Rajkot Bhavnagar Highway, Village: Sihar, Dist.: Bhavnagar.

2(f) M/s. Ashapura Proteins Pvt. Ltd.
325/10, Near Garibshapir, Bhavnagar Rajkot Road, Sihar 364240, Dist. Bhavnagar, Gujarat.

Notice under Sec.13 (2) read with Sec.13 (3) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

1. No.1 of you, are enjoying the following credit limits with our Bank. (Amt. in actual Rupees)

Sl. No.	Nature of Limit	Limit Sanctioned	Outstanding Balance
1.	Cash Credit	18,00,00,000.00	18,69,95,349.62#
2.	PCL cum FDBN/D/P	2,00,00,000.00	1,79,55,143.00*
Total		20,00,00,000.00	20,49,50,492.62

Interest debited upto 31.12.2017. * Only principal amount under bills discounted.

2. In view of your failure to pay the dues/operate the accounts satisfactorily as is required, we have, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and Prudential Accounting Norms, your account/s has/have been classified as Non-Performing Asset as on 31.12.2017.

However, the outstanding under the Bills Discount/purchase Limits are outstanding as mere entries in the relative Register and no separate account as such are maintained in the normal course of business by debits and credits. The Bank is entitled to the interest accrued compounded monthly in respect of such outstanding entries as well.

3. We have charged/are entitled to charge interest at the rate specified in terms of RBI directives and/or as per the lending rate determined by us in terms of discretion vested in us as per RBI directives and/or in terms of security documents executed by you in our favour in respect of the aforesaid facilities. We have charged/entitled to charge overdue interest at the rate of 2%over and above the normal rate of interest in respect of overdue amounts and/or accounts.

The various rates of interest charged to account as per books of account is as under:-

Particulars	For the Period	Floating Rate of Interest linked to the Bank Base Rate
Cash Credit (560101000086997)	16.09.2015 to 07.10.2015	11.15% p.a. (Base rate 9.90% + 1.25%)
	08.10.2015 to 23.11.2016	10.90% p.a. (Base rate 9.65% + 1.25%)
	24.11.2016 to 22.11.2017	10.80% p.a. (MCLR 9.45% + 1.35%)
	23.11.2017 to 31.12.2017	10.00% p.a. (MCLR 8.65% + 1.35%)
PCL cum FDBN/D/P (578101000000033)	24.11.2016 to 31.12.2017	10.05% p.a. MCLR 9.45% + 0.70%) #

ECNOS rate for the overdue bills to be liquidated from local proceeds.

4. The particulars of amount due to the Bank from No.1 of you in respect of the aforesaid account/s are as under:

A. Cash Credit: 560101000086997

(a) Balance outstanding in the Cash Credit account as per books of account inclusive of interest debited till 31.12.2017 Rs.18,69,95,349.62

(b) Interest accrued but not debited from 01.01.2018 till date of this notice i.e. 10.01.2018 Rs.8,69,144.14

(c) Overdue interest Rs. Rs.

(d) Total amount due to the Bank as on date i.e. 10.01.2018 of this notice (a) + (b) + (c) Rs.18,78,64,493.76

B. PCL cum FDBN/D/P: 578101000000033

(a) Balance outstanding in the PCL cum FDBN/D/P account as per books of account (Principal) Rs.1,79,55,143.00

(b) Interest accrued but not debited from 01.01.2018 till date of this notice i.e. 10.01.2018 Rs.84,467.19

(c) Overdue interest (Unserviced interest on principal Q/s as above at ECNOS rate upto 31.12.2017) Rs.10,21,057.81

(d) Total amount due to the Bank as on date i.e. 10.01.2018 of this notice (a) + (b) + (c) Rs.1,90,60,668.00

C. Grand Total of all the claim as above

Facility Total Claim

Cash Credit (560101000086997) Rs.18,78,64,493.76

PCL cum FDBN/D/P (578101000000033) Rs.1,90,60,668.00

Grand Total Rs.20,69,25,161.76

5. To secure the repayment of the monies due or the monies that may become due to the Bank, you M/s Sarvottam Atta Private Limited executed documents on 16.09.2015 and created security interest in our favour by way of Corporation Bank.

5.1 Mortgage of immovable property described herein table below:

a. Residential Plot No.14 (including building constructed thereon, if any) admeasuring 652.48 Sq. Mt., R.S.No.88, at Village: Virpur (Pali), Palitana by Pass Road, Taluka: Palitana, District: Bhavnagar owned by Mr. Ashokbhai Jilubhai Chauhan.

b. Residential Plot No.148 (including building constructed thereon, if any) admeasuring 180 Sq. Mt., R.S.No.88, Palitana By-pass Road, at Village: Virpur (Pali), Taluka: Palitana, District: Bhavnagar owned by Mr. Ashokbhai Jilubhai Chauhan.

c. Residential Plot No.88 (including building constructed thereon, if any) admeasuring 173.40 Sq. Mt., at R.S.No.469, 471 and 472, at Gautmeshwar Nagar, City Survey No. 1795, Rajkot Bhavnagar Highway, at Village: Sihar, District: Bhavnagar owned by Mr. Dharmendra Jangabhai Solanki.

d. Residential Plots No.1 and 11 to 35 (including building constructed thereon, if any) total admeasuring 3425.99 Sq. Mt., at R.S.No.2231/1 paiki 7 of Village: Valavad, Rajkot Bhavnagar Highway, Taluka: Sihar, District: Bhavnagar owned by Mr. Ashokbhai Jilubhai Chauhan.

e. Residential Bungalow at S.No.469, 471 and 471, Plot No.34/A and B total admeasuring 214.65 Sq. Mt., Gautmeshwar Nagar, Rajkot Bhavnagar Highway, Village: Sihar, District: Bhavnagar owned by Mr. Khatabhaji Samantbhai Chauhan.

f. Residential Bungalow "Jay Bhavani", at Plot No.108 admeasuring 85.65 Sq. Mt. with construction of 45.50 Sq. Mt., R.S.No.466, Jagdishwaranand Society 3, Opp. Rest House, Rajkot Bhavnagar Highway, at Village: Sihar, Dist.: Bhavnagar owned by Mr. Ashokbhai Jilubhai Chauhan.

g. Factory land and Building constructed on it at Plot No.10 admeasuring 1362 Sq. Mt., R.S.No.325, Village: Sihar, District: Bhavnagar owned by M/s Ashapura Proteins Pvt Ltd

5.2 Hypothecation of movable property described herein below:

All the plant & machineries, Steel/Iron structure, Electric fittings, wooden structures, etc. and/or any such modifications made to be made by the borrower Company in future stored to be stored at Plot No.10, R.S.No.325, Village: Sihar, District Bhavnagar or any other place in present or future.

5.3 Hypothecation of stock-in-trade described herein below:

All the present and future stocks of goods in the form of wheat, wheat flour, Sooji, Maida Besan and any other stock whether in raw form or work in process or finished, which now belong to and may hereafter, during the subsistence of the borrowers' liability belong to the borrower and which are / shall / may be brought into or stored or be in / upon the borrowers premises situated at Plot No.10, R.S.No.325, Village: Sihar, District Bhavnagar or wherever else or in course of transit or delivery to the borrower.

5.4 Hypothecation of book-debts described herein below:

All the receivables accrued or to be accrued in future to the borrower Company.

6. Please take note that after the receipt of this Notice, you shall not transfer any of the secured assets referred to above by way of sale, lease or otherwise without our prior consent in writing in terms of Sec.13(3) of the Act.

वेळ पडल्यास मंत्रीपद सोडून

नाणारप्रकरणी उद्योगमंत्र्यांचा इशारा

मुंबई, दि. ७ वेळ पडली तर मंत्रीपद सोडून. पण, नाणार प्रकल्पाच्या विषयावर आपण कोकणातील माणसाच्या पाठीशी राहू, अशी वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. मात्र, नाणारचा प्रकल्प करावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतोय, असेही त्यांनी सांगितले. हस्तबानू खलिफे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना देसाई बोलत होते. या प्रकल्पाला ६७३५ शेतकऱ्यांनी हक्क घेतला आहे. त्यांचा प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही. परिणामी भूसंपादन

झाले नाही. हा प्रकल्प लादला जाणार नाही, असेही ते म्हणाले. केंद्र सरकार, राज्य सरकार, भारत पेट्रोकेमिकल्स, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स यांच्या वतीने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १६ गावामध्ये हा भव्य प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार ४५३.७४५ हेक्टर आर तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३६१.१५७ हेक्टर आर खाजगी जमीन संपादित करावयाची आहे. परंतु, ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता तेथे भूसंपादन होणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. भाई जगताप, जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

भूसंपादनात दलाली करणाऱ्यांविरुद्ध कारवाई, हीच धर्मा पाटील यांना श्रद्धांजली

राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकावर घणाघात

मुंबई, दि.२८ : धुळे जिल्ह्यातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू आरम हत्या नसून, सरकारी दिरंगाईमुळे झालेली हत्या असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनी आज ठेवला. त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर तेथील भूसंपादनात दलाली करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. विखे पाटील यांनी नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षाच्या आठवडा प्रस्तावाच्या भाषणाच्या सुरुवातीलाच धर्मा पाटील यांच्या आत्महत्याच्या मुद्याकन् सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या इतिहासातील ही कदाचित सर्वाधिक दुर्दैवी घटना असावी. आत्महत्याच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूल मंत्री व धुक्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. परंतु, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

नाही. या आत्महत्येतून इतरही अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. औषिक वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन संपादित करताना त्यांना केवळ ४ लाख रुपये देताना केवळ ४ पण बाबुलाच एका मंत्र्याचे नातेवाईक असलेल्या पदासिंह गिरासे यांची शेती होती. त्यांना मात्र ७८ गुंट्यांसाठी तब्बल १ कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला कसा मिळाला? अशी विचारणा विखे पाटील यांनी केली.

PUBLIC NOTICE
Smt. Zaidunissa A. Mansur, a Member of the Veena Dalvai Ind. Est. Prem. Co-op. Society Ltd., having address at Near Ajit Glass, S. V. Road, Jogeshwari (W), Mumbai 400 102, and Jointly holding Unit Nos.07 in the building of the Society, died on 21/02/2018 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claimants' objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by claimants' objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 A.M. to 12.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 08-03-18 For and on behalf of Veena Dalvai Ind. Est. Prem. Co-op. Soc. Ltd. Sd/- (Abubakar Bhajikhada) Hon. Secretary

J.M. CHAMBERS COMMERCIAL PREM CO-OP. SOC. LTD.
[REGN NO: BOM/GEN 1989 OF 1978.]
316, Narshi Natha Street, Mumbai - 400 009.

PUBLIC NOTICE

LOSS OF SHARE CERTIFICATE
Notice is hereby given that Share Certificate No. 11 for 5 equity shares each of Rs.50/- each bearing Distinctive numbers from 51 to 55 (both inclusive) in the J.M. CHAMBERS Commercial Premises Co-operative Society Ltd., 316, Narshi Natha Street, Mumbai - 400 009 issued in the name of **M/S. CANA PROPERTIES PVT. LTD.,** of Unit No 501 has been lost in transit and that an application for the issue of duplicate Share Certificate in respect thereof has been made to the Society to whom any objection should be made within 15 days from the date of this announcement.

The Public are cautioned against dealing in any way with this Share Certificate. For **J.M.CHAMBERS Commercial Premises Co-operative Society Ltd.** Sd/- Hon. Secretary.

SANTOSH FINE - FAB LTD
Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg., No. 6, Andheri (E), Mumbai - 400 059.

NOTICE
Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting of member of **SANTOSH FINE FAB LTD.** Will be held at 112/113, Sanjay Bldg. No. 6, Mittal Ind. Estate, Andheri Kurla Road, Andheri (East) Mumbai 400 059 on Friday, **30th March 2018,** at 11.00 A.M.

FOR SANTOSH FINE FAB LTD., Sd/- Sajjan Agarwal Compliance Officer
Place : Mumbai Date : 05.03.2018

रोज वाचा दै. 'मुंबई, लक्षदीप'

PUBLIC NOTICE
"DEED OF GIFT"
This is inform public in large that, the the deed of Gift made by SHRI : **VISHINDAS V. PUNJABI** ["THE DONOR"] on 26th day of Sep. 1994, of Flat No. 10, Ratan SATGURU CO.OP HSG. SOC.LTD. 3rd Floor, Plot no. 292/A, Next to SHANMUKHANANDA HALL, King Circle, Mumbai - 400019. And between **SMT.MRS.POODNAM BANSILAL MANDHYAN AND SITA RAGHUNATH SACHWANI** ["THE DONEE"] The "DONOR" confirm and record having given quiet and peaceful possession and other rights of the Flat to the "DONEE" on or before 26th day of Sept. 1994 and declare and confirm that the donee is and shall thereafter be entitled to peacefully use, occupy, enjoy and possess the said rights in the flat without any interference. Let, hindrance or disturbances of any nature. The "DONOR" has on 26th Sep. 1994 handed over to the "DONEE" the documents of title and other papers of and pertaining to the above said premises in his possession, custody and control. The "DONOR" has also handed over to the "DONEE" fully completed and signed requisite forms and other relevant papers for transfer of shares in the said premises from the name of the "DONOR" to the name of the "DONEE" in the books and records of the said society.

NOTICE
Late Mrs. Ayesha Bee Abdul Aziz Shaikh was a Member of the Zainab Tower Co-op. Housing Society Ltd., having address at 251/253, Maulana Azad Road, Mumbai-400008, and holding Flat No. 301, 3rd Floor, in the building of the society, died on 24th August, 2007 without making nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to transfer of the said flat and said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period prescribed above, the society shall be free to deal with the said flat, shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objector, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of this period.

for and on behalf of **Zainab Tower Co-op. Housing Society Ltd.** Hon. Secretary
Place : Mumbai Date : 08.03.2018

for and on behalf of **SECRETARY**
For: **RATAN SATGURU CO.OP HSG.SOC. LTD.**
Plot No. 292/A, Next To Shanmukhananda Hall, Flank Road, King Circle, Mumbai - 4000 19.
Date: 08/03/2018 Place: Mumbai

जाहीर सुचना
नमुना क्र. युआरसी-२
प्रकरण २१ हे भाग १ अंतर्गत नोंदणी बाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ चे कलम ३७(बी) आणि कंपनी सॉफ्टवेअर प्राधिकृत अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) त्तुसार)
१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ धे उपकलम (२) नुसार शेअर्सहूनार कंपनी मारफिट नसलेल्या कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ हे प्रकरण १ अंतर्गत सॉफ्टवेअर प्राधिकृत सॉफ्टवेअर या भागातील संस्थेचे मुंबई येथील निबंधकांकडे नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे.
२. कंपनीचे मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे:
अ. फॅब्रिकेशन, रचवून घेणे, वितरण, वितरण, सॉल्यूशंस वितरण, सेलिंग वरवर, कॅम्पेनेशन, ऑन्युनियोनियम व स्टील वरवर, इंटेग्रेटर व एक्स्टेंडिबल डिवीजनर व्हायस निपायन केंद्र.
३. निदेशित कार्ये मेमोरेंडम ऑफ आर्टिकल अन्ड रेग्युलेशन्स अन्ड अग्रेसरेशन अवदालाच्या प्रती कार्यालय- नुकरान क्र. १०, इमारत क्र. ४, स्वस्तिक राणीच्या, कवेसर, ताणे-४००६०७ येथे निरोधणासाठी उपलब्ध आहेत.
४. येथे सूचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर अर्जास काही अक्षेप असल्यास त्यांनी त्याचे आक्षेप लेखी स्वरूपात निबंधक, १००, प्लॉटरस्ट, मराने ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे सदर सूचना प्रकाशन ताखेपेसून २१ दिवसांत पाठवावेत तसेच एक फोटो एलएलएमला नोंदणीकृत कार्यालय पाठवावे.
आज दिनांकीत ८ मार्च, २०१८

रिशौरूप लिमिटेड
(प्राचीन पुनित रेप्रेस लिमिटेड)
सीआयएम: ९८२५२००५५१९८५८५१९८५३७०३३
नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू ७५(ए) व डब्ल्यू ७५(ए), एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, सातपुर, नाशिक-४२२००७. **वेबसाईट:** www.rishiroop.in ई-मेल: investor@rishiroop.com
दूर. +९१-२२-२४०९५२०००, +९१-०२१३-२३५०००२३, फॅक्स: +९१-२२-२४०९२६६

सूचना
कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२६(६) सहाय्यात ७ सप्टेंबर, २०१६ पासून प्रभावी असलेले सहकार फायन्यासचे सुवित्त मुदतवधकर शिषण व संरक्षण प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परत्ता) अधिनियम २०१६ (आरव्हीएफए नियम), वेळेकोडी सुचारूप्रमाणे, घ्या तरतुदीनुसार सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.
उपरोक्त तरतुदीनुसार कंपनीद्वारे ७ वर्षे किंवा अधिक काळाकरिता व्याज न केलेले निष्ठा देण्यात न आलेले लाभाला संदर्भित भारत शासनचे मुलतगवधकर शिषण व संरक्षण निधी (आयव्हीएफए) च्या नावे सर्व शेअर्स हस्तांतरा केले जातील.
सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, सन २००९-१० पर्यंत द्यात न केलेले/देण्यात न आलेले लाभाला संदर्भित निष्ठाअंतर्गत वित्तित वेळेत कंपनीद्वारे सुवित्त निष्ठा देण्यात येत असेल आणि सन २०१०-११ पर्यंत द्यात न केलेले/देण्यात न आलेले लाभाला आता आरव्हीएफए प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.
वैधानिक आदेशानुसार कंपनीने संबोधित भागधारकांना त्यांच्या निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आयटीए)/ब्रिचिटीचे नोंदनेमध्ये उपलब्ध पत्त्यावर वैधानिक सूचना देण्यात आले आहे. त्यांचे फोनआणि क्रमांक/ईमेल आयडी-क्यांयट आयडी इत्यादी तपशिलांसह भागधारकांची यादी कंपनीच्या www.rishiroop.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
संबंधित भागधारकांना कितीतरी कर्पायत येत आहे की, त्यांनी १५ जून, २०१८ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे द्यात न केलेले/देण्यात न आलेले लाभाला संदर्भित व्याज आमचे आरटीए-मे. लिंक इनटॉर्मटड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, १०१, २७९ पार्क, एल.बी.एस. मार्ग, फिंकोडी पश्चिम, मुंबई-४०००८३, दूर.क्र.: +९१-२२-४९१६६०००, ई-मेल: ipf.shares@linkintime.co.in सन सर्व कर्पायत आल्या त्यांचे शेअर्स आरव्हीएफए निष्ठाअंतर्गत वित्तित प्रक्रियेनुसार आरव्हीएफए खात्यात हस्तांतरित केले जातील.
कंपनीद्वारे आरव्हीएफए प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरित केल्यांतून उपरोक्त आरव्हीएफए निष्ठाअंतर्गत वित्तित प्रक्रियेनुसार आरव्हीएफए प्राधिकरणाकडूनच संबोधित भागधारकांना शेअर्सतयत द्यावा संपादन जाईल.
रिशौरूप लिमिटेडद्वाराती सही / - अंप्रैले ० ए.फनाईस कंपनी सचिव

नमुना क्र. २३ (अधिनियम २०(3))
भारत सहकार
वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग
मुंबई अरुण वस्तुी न्यायाधिकरण क्र. ३
एपटीएलएएस एक्ससेस इमारत, रघुविराला मॉलच्या पुर्वे, गांधी रोडचे स्वयंसेवकजवळ, सेक्टर २०ए, वाशी-४०००१५, दूर: २७१२३५०
वृत्तचक्र प्रशासनाद्वारे समन्स
मूळ क्र.क्र.८२१/२०१६

बॅक ऑफ महााराष्ट्र विश्वद्व
श्री. बाबरीम इतियास अन्सारी व इतर
ज्याअर्थी वर नामित अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणाकडे विद्यमान व भावी व्याज, शुल्क व इतर सहाय्यता सर्व एकमेव कोटेशनच्या वस्तुुीकरिता वर समन्स अर्ज दाखल केलेला आहे.
ज्याअर्थी समन्स/नोटीसनी सेवा प्रविधवारित साधारण स्वरूपात प्रकाशित झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाकडे पारदर्शी सेवेकरिता अर्जास मान्यता देण्यात आली आहे.
तुम्हाला येथे निदेश देण्यात येत आहे की, ०४.०७.२०१८ रोजी वा १३.३० वा. सुट्टी व्यतिरिक्त: किंवा तुम्हाला बँकिंगमार्फत सदर न्यायाधिकरणासमक्ष उपस्थित रहावे आणि लेखी अट्याल/म्हणणे सादर करावे आणि कितीतरी कर्पायत आलेले सहाय्य वा देऊ नये याबद्दल कारणे स्पष्ट करावेत.
सूचना देण्यात येत आहे की, यात सर्व कोटेशन सुट्टीतून अनपेक्षितपणे अनपेक्षीत सुनावणी घेतली जाऊन निर्णय दिला जाऊक.
माध्या हस्ते व न्यायाधिकरण वित्तीयानिधी आज दिनांकित २१ फेब्रुवारी, २०१८ रोजी देण्यात आले.

सही / - प्रभावी निबंधक एपआरटी-३, मुंबई

श्री. बाबरीम इतियास अन्सारी (प्रतिवादी क्र. १)
१) भारतीय, प-३०४, श्री कृष्णा अपार्टमेंट, प्लॉट क्र. १३५, सेक्टर क्र. १३, वारार, नवी मुंबई-४११०२४
आणि प्लॉट क्र. ३०५, ३रा मजला, वी सिंग, श्री कविता सावली अपार्टमेंट, नाव पिंसावली, ता. कल्याण, जि. ठाणे.

सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे दाती नमुद केलेले समभागकारिता प्रमाणपत्र हक्क/गहाळ झाले आहेत आणि सदर समभागचे हक्क/खरेदीदार यांनी दुज्जम भागप्रमाणपत्र किराण्यातील कंपनीकडे अर्ज केला आहे.
कोणा व्यक्तीस सदर शेअर्ससंबंधित काही दया असल्यास त्यांनी कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालय आजच्या ताखेपासून २९ दिवसांत कळवावे अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता उपरोक्त अर्जांदरांना दुज्जम प्रमाणपत्र किराण्याची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.
फोनआणि क्र. नागधारकाचे संस्था भागांची संस्था अनुक्रमांक प्रमाणपत्र क्र. ०१७५१६९ मुकेश राजानी १०० ११९५०५१५९ ते ११९५०५२०४ ३२०३०
मुकेश राजानी दिनांक २५ फेब्रुवारी, २०१८
मे. आय वी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड ४०१-४०४, रवेज सेंटर, २१४, नर्मन पॉईंट, मुंबई-४०००२१

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC at large that our client **D.K. Realtors & Developers Pvt. Ltd.**, having its office at 74-74A, Rehman Compound Byculia Station Road, Mumbai - 400 011 are negotiating for Assignment of leasehold property from 1. Mr.Chandrakant Singhi Shah, 2. Mr. Bhujangji Singhi Shah, 3.Mrs.Sudha Singhi Shah Alias Sudhan Banruchhi Sanghvi, more particularly described in the schedules hereunder written.
All persons having any claim, right, title and interest in respect of the property referred herein more particularly described in the schedules hereunder written by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge, maintenance, inheritance, lease, lien, project of redevelopment or otherwise nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned having their office at ABS Ansari & Co. 8/A-Block, Gr. Floor, Khan Building, Nawab Tank Bridge Road, Dockyard, Mumbai-400 010 within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.
THE SCHEDULE HEREBY ABOVE REFERRED TO
ALLTHAT piece and parcel of leasehold land along with the building thereon known as **"Singhji Bhavan"** situated at New Chinch Bunder Road & Narowji Hill Road, Mumbai in the Registration Sub-District and Island of Bombay Containing by admeasuring about 442.31 sq. meters equivalent to 529.00 sq. yards and plot No. 49, Cadastral Survey No. 731/721 of MandvDivision and assessed by the Municipal Corporation of Greater Mumbai for taxes, rates and charges under E-Ward No. 4157(2).
Mumbai 8th day of March, 2018
Sd/-
ABS Ansari & Co. - Advocates High Court

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that the following sub-broker/s is/are no longer affiliated as sub-broker/s of Sunidhi Securities & Finance Ltd & SEBI Reg. No. INB010676436 member of BSE Ltd and INB230676436 member of NSE having the registered office at Kalpataru Inspire, 8th Floor, Unit No 1, Opp. Grand Hyatt Hotel, Santacruz-East, Mumbai-400055.
Registration detail of NSE,

Sub broker Name	Sub Broker Name	SEBI Reg. No.	Regd. Address
Manish Kumar Singh	Manish Kumar Singh	INS23A562217	Shop No. 6, Ground Floor, shivaji Nagar, Ganesh Lane, J M Road ghatkopar,(W, Near Kulkarni Wadi, Mumbai)- 400084
Sai Investment Services	Sai Investment Services	INS236233024	Gala No 2, Vandemataram Apartment, Laxmi Nagar, Ring Road, Phaltan, Satara-415523

Registration detail of BSE,

Sub broker Name	Sub Broker Trader Name	SEBI Reg. No.	Regd. Address
Abhishek Mehta	Abhishek Mehta	INS015752517	10 College Road Jhabua Madhya Pradesh-457661
Sai Investment Services	Sai Investment Services	INS016236429	Shop No. 2 Vandemataram Apartment Near Training College Laxminagar Phaltan Satara Maharashtra-415523
Salendra Singh Chouhan	Shri Sai Traders	INS016057916	Shop No. 3 & 4 Mori Apartment Near Mori Masjid Bhopal Madhya Pradesh-462001

People are advised not to deal with them under our affiliation. Any person henceforth dealing with the above-mentioned sub-brokers should do so at their own risk. Any agent or person having any claim against the sub-broker arising out of their transaction in securities may furnish the details of their claim in writing to Compliance within 6 months of the publication of this Notice.
By Order of Director
Sunidhi Securities & Finance Ltd
(Mahesh Desai)

इंडियन ओव्हरसीज बँक
मालमाता बँकी व्यवस्थापन शाखा: भंकर टॉवर इं विंग, ५वा मजला, काफ पेड, मुंबई-४००००५, दूर: ०२२-२२४९१७६/८०, ई-मेल: iob1998@iob.in

ई-लिलावकरिता जाहीर सूचना
सिक्युरिटीयश्रेण समॉड रिस्कमन्जर अॉफ फिनान्शियल अॅन्ड व्हायटेअर अॅन्ड सिक्युरिटी इंटरेप्रेट अॅन्ड, २००२ (एफएसई) कलम, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरित सुचनेनुसार खालील १३ खात्यात खालील दिलेल्या वतलिनानुसार व्याज व शुल्क व्याज बँकेची देय सुचना वस्तुुीकरिता जरे आहे येथे आहे आणि जरे आहे जे आहे या तत्पार वित्तीचे अधिकारासह आणि ज्याअर्थी खणेचा भरण कर्पायत करू केल्यानुसार खालील स्वाकारीकरण सदर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारानुसार बँकेची देय रक्कम सुलुन केल्याकरिता सदर मातमची वित्ती करणेसाठी पाठवली जाईल.
मातमचा क्र. १ तपवित्त

कर्जदारचे नाव	जागिनदारचे नाव	धकाकी रक्कम ज्याकरिता मातमनेची वित्ती केता जाईल
मे. टीय व्हेरुटुओ प्रा. लि., प्लॉट क्र.३१, डी-४, मंगलपूर कोलोनी, ए. एल. वी. मगर, मूला, वार संकाय, अंधेरी-पश्चिम, मुंबई-४०००१३	१. श्री. संतोष उपाध्याय, २. श्रीमती आशा उपाध्याय, ३. श्री. आशुतोष उपाध्याय	३१.०७.२०१७ रोजी देय रक्कम ₹.९६,७८,६३६/- (रुपये सोळा कोटी एकरासह लाख अठराशेअंशी हजार सहाशे अश्वीस हजार व चर्ब) /इतर शुल्क मागणी सूचना: १८.०१.२०१६ वास्तविक ताबा: २७.०४.२०१७

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
प्लॉट क्र.०८, ८१ मजला, १२२५ चौ.फू. (थिरी चौरस फीट), सि. वी. मगर, विठोली बंद रोड, टोटाटा रोडमजळ जवळ, मालव (पश्चिम), मुंबई-४००००४	आरहित मूल्क ₹ ३३३.६४ लाख (९४ कदर) वोली व्हादेवीचे ₹५०,०००/-	२३.०३.२०१८ रोजी रु.३,०० ते साव.५,००० वास्तविक ताबा

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
श्री. किशोरभाई रणडोभाई विकाानी यांच्या नावे असलेले कार्यालय क्र. १-१०६, १वा मजला, श्रीमती विद्या प्रभाकरसेठ को. ही. से. वि., टाटा रोड क्र. २, आर. आर. रोड, ऑफिस हाऊस, मुंबई-४००००४, सौरास क्र. ८/१४८७ व १/१४८७, निर्यात विभाण ३०० चौ.फू. कापॅट क्षेत्र व विल्डअप क्षेत्र ३०० चौ.फू.	आरहित मूल्क ₹ ६७.६४ लाख इतरे: ₹७.९९ लाख वोली व्हादेवीचे ₹५०,०००/-	२३.०३.२०१८ रोजी रु.४,०० ते साव.६,००० वास्तविक ताबा

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
श्री. किशोरभाई रणडोभाई विकाानी यांच्या नावे असलेले कार्यालय क्र. १-१०६, १वा मजला, श्रीमती विद्या प्रभाकरसेठ को. ही. से. वि., टाटा रोड क्र. २, आर. आर. रोड, ऑफिस हाऊस, मुंबई-४००००४, सौरास क्र. ८/१४८७ व १/१४८७, निर्यात विभाण ३०० चौ.फू. कापॅट क्षेत्र व विल्डअप क्षेत्र ३०० चौ.फू.	आरहित मूल्क ₹ ६७.६४ लाख इतरे: ₹७.९९ लाख वोली व्हादेवीचे ₹५०,०००/-	२३.०३.२०१८ रोजी रु.४,०० ते साव.६,००० वास्तविक ताबा

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
श्री. किशोरभाई रणडोभाई विकाानी यांच्या नावे असलेले कार्यालय क्र. १-१०६, १वा मजला, श्रीमती विद्या प्रभाकरसेठ को. ही. से. वि., टाटा रोड क्र. २, आर. आर. रोड, ऑफिस हाऊस, मुंबई-४००००४, सौरास क्र. ८/१४८७ व १/१४८७, निर्यात विभाण ३०० चौ.फू. कापॅट क्षेत्र व विल्डअप क्षेत्र ३०० चौ.फू.	आरहित मूल्क ₹ ६७.६४ लाख इतरे: ₹७.९९ लाख वोली व्हादेवीचे ₹५०,०००/-	२३.०३.२०१८ रोजी रु.४,०० ते साव.६,००० वास्तविक ताबा

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
श्री. किशोरभाई रणडोभाई विकाानी यांच्या नावे असलेले कार्यालय क्र. १-१०६, १वा मजला, श्रीमती विद्या प्रभाकरसेठ को. ही. से. वि., टाटा रोड क्र. २, आर. आर. रोड, ऑफिस हाऊस, मुंबई-४००००४, सौरास क्र. ८/१४८७ व १/१४८७, निर्यात विभाण ३०० चौ.फू. कापॅट क्षेत्र व विल्डअप क्षेत्र ३०० चौ.फू.	आरहित मूल्क ₹ ६७.६४ लाख इतरे: ₹७.९९ लाख वोली व्हादेवीचे ₹५०,०००/-	२३.०३.२०१८ रोजी रु.४,०० ते साव.६,००० वास्तविक ताबा

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
श्री. किशोरभाई रणडोभाई विकाानी यांच्या नावे असलेले कार्यालय क्र. १-१०६, १वा मजला, श्रीमती विद्या प्रभाकरसेठ को. ही. से. वि., टाटा रोड क्र. २, आर. आर. रोड, ऑफिस हाऊस, मुंबई-४००००४, सौरास क्र. ८/१४८७ व १/१४८७, निर्यात विभाण ३०० चौ.फू. कापॅट क्षेत्र व विल्डअप क्षेत्र ३०० चौ.फू.	आरहित मूल्क ₹ ६७.६४ लाख इतरे: ₹७.९९ लाख वोली व्हादेवीचे ₹५०,०००/-	२३.०३.२०१८ रोजी रु.४,०० ते साव.६,००० वास्तविक ताबा

मालमनेचे वर्गन	आरहित मूल्क व इतरे	मालमनेचे निरीक्षण
----------------	--------------------	-------------------